Godrej Industries Limited Regd. Office: Godrej One,

Pirojshanagar,

Eastern Express Highway, Vikhroli (E), Mumbai 400079. India.

Tel.: 91-22-2518 8010/8020/8030 Fax: 91-22-2518 8068/8063/8074 Website: www.godrejindustries.com

CIN: L24241MH1988PLC097781

Date: April 12, 2023

To,

BSE Limited National Stock Exchange of India Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Exchange Plaza, Bandra Kurla Complex,

Dalal Street, Fort, Bandra (East),
Mumbai – 400 001 Mumbai – 400 051

**Ref:** BSE Scrip Code No.500164 **Ref:** GODREJIND

Subject: <u>Intimation of Loss of Share Certificate / Issue of Duplicate Share Certificate under</u>

Regulation 39(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and

**Disclosure Requirements) Regulations, 2015** 

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 39(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), we wish to inform you that the Company has received intimation about loss / misplacement / theft of Share Certificate, details of which is given below:

Folio No.	Name of Shareholder(s)	Share	Distinc	tive Nos.	No. of	
		Certificate No.	From	То	Shares	
		IVO.				
	AVAN ERUCH PATEL					
0601152	NOSHIR JEHANGIR VACHA	0402692	051127821	051127850	30	
	NERGISH SAM TARAPOREWALA					

The public is hereby cautioned against dealing in any way with the above-mentioned Share Certificate.

We are enclosing herewith the confirmation received from Computech Sharecap Limited, our Registrar and Share Transfer Agent regarding receipt of the intimation from the above Shareholder(s) regarding loss of their Share Certificate.

In compliance with SEBI Circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD\_RTAMB/P/CIR/2022/8 dated January 25, 2022, a "Letter of Confirmation" will be issued only after compliance of required formalities in this regard.



Godrej Industries Limited Regd. Office: Godrej One,

Pirojshanagar,

Eastern Express Highway, Vikhroli (E), Mumbai 400079. India.

Tel.: 91-22-2518 8010/8020/8030 Fax: 91-22-2518 8068/8063/8074 Website: www.godrejindustries.com

CIN: L24241MH1988PLC097781

Further, in terms of Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed herewith copies of the Notice published in newspapers, viz. Financial Express (in English language) and Mumbai Lakshadeep (in Marathi language) today, i.e., on April 12, 2023.

We request you to take the above information on your record.

Thanking you,

Yours sincerely,

For Godrej Industries Limited

Tejal Jariwala Company Secretary & Compliance Officer (FCS 9817)

Encl: 1) Confirmation letter of our RTA dated April 10, 2023

- 2) Copies of Notice published in following newspapers on April 12, 2023:
- Financial Express
- Mumbai Lakshadeep





To,
Company Secretary,
Godrej Industries Limited
Godrej One, Pirojshanagar,
Eastern Express Highway,
Vikhroli East, Mumbai – 400079.

10<sup>TH</sup> April 2023

**Subject: Issue of duplicate Share Certificates** 

Dear Sir/Madam,

With reference to the above subject, we would like to inform you that we are in receipt of documents from certain Shareholders intimating us about loss and issue of duplicate Share Certificates. We have completed the verification of the same and the Company may now proceed to issue the advertisement in newspapers prior to the issue of duplicate Share Certificates to the Shareholders. The details of the requests are as under:

		No. of Shares of			
Folio Number	Name of the Shareholder	Face Value Re 1/-	Distinctiv	Distinctive Nos.	
			From	То	
	AVAN ERUCH PATEL				
	NOSHIR JEHANGIR VACHA				
0601152	NERGISH SAM TARAPOREWALA	30	051127821	051127850	0402692

We request you to take the above information on your record and do the needful. Further, kindly keep us informed in case if you receive any objections / claims in this regard.

Thanking you,

Yours faithfully,

For Computech Sharecap Limited

Authorised Signatory

MKVENTURES CAPITAL LTD.

100

100

100

100

(Name of Applicant) DHIMANT INDRAVADAN SHAH

Regd. Office: 11, Express Towers, Ramnath Goenka Marg, Nariman Point,

Mumbai 400 021

NOTICE is hereby given that the certificate for the under mentioned securities of the

company has been lost/mislaid and the holders of the said securities has applied to the

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim

with the company at its registered office within 15 days from this date, else the company

10545

10546

12269

12270

12271

17075

Folio No. Cert. No. No.of Share

will proceed to issue duplicate certificate without further information.

D000161

D000161

D000161

D000161

D000161

D000161

Distinctive No.

2384401 - 2384500

2384501 - 2384600

2556801 - 2556900

2556901 - 2557000

2557001 - 2557100

3037401 - 3037500

MULRAJ INDRAVADAN SHAH

THANE-400605

THANE-400605

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN This is to inform the General Public that following Share Certificate of GALAXY SURFACTANTS LTD., having its Registered office at C-49/2, TTC Industrial Area, Pawne, New Mumbai, Maharashtra 400703 in the name of the following Shareholder/s have been lost by them. Name of the

Folio No. Cert. No. Distinctive No. No. of Shares Shareholders 8080239 - 8080288 DHAVAL TALATI 001102 36182 50 (F.V. 10/-) JAISHREE TALATI 10991301 - 10991350 50 (F.V. 10/-) 39793 18942527 - 18942626 42318 100 (F.V. 10/-)

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the

above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said Share Certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited, 247 Park, C 101, 1st Floor, L. B. S. Marg, Vikroli (West), Mumbai-400083, within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s. Name of Legal Claimant: DHAVAL TALATI / JAISHREE TALATI Date: 12/04/2023

यूनियन बैंक 🕼 Union Bank ROYAL TOWERS, GROUND FLOOR, I.C. COLONY, BORIVALI WEST, MUMBAI - 400 103. PHONE - 022-28947406 The states EMAIL - UBIN0904295@UNIONBANKOFINDIA.BANK Ref: ADV/SS/2023/0367

Date: 21/03/2023 Place: Mumbai

MR. GANESH KHEDEKAR 301, BHAVIKA APTS, NEAR JAM FACTORY, KHAREGAON, KALWA WEST, DIST. THANE -400605. 204. TULIP APARTMENT, SAI SAGAR, NEAR VITHOBA MANDIR, KHAREGAON, KALWA WEST, DIST

204, TULIP APARTMENT, SAI SAGAR, NEAR VITHOBA MANDIR, KHAREGAON, KALWA WEST, DIST.

MR. GOPAL KHEDEKAR 301. BHAVIKA APTS, NEAR JAM FACTORY, KHAREGAON, KALWA WEST, DIST, THANE - 400605. MR. NATHURAM T. JADHAV

203. BHAVIKA APTS, NEAR JAM FACTORY, KHAREGAON, KALWAWEST, DIST, THANE – 400605.

SUBJECT: Enforcement of Security Interest Action Notice - In connection with the credit facilities enjoyed By you with us - Classified as NPA. We have to inform you that your loan account has been classified as NPA on 31.03.2015 pursuant to your

default in making repayment of dues/installment/interest/others Technical. As on date i.e. 23.01.2023 a sum of Rs. 3,09,527.00 (Rupees Three Lacs Nine Thousand Five Hundred Twenty Seven Only) + Interest is outstanding in your account/accounts as shown below:

lame of acility	Limit (Rs.)	Running Ledger (Rs.)	Dummy Ledger (Rs.)	Total Amount Due (Rs.)
ome Loan	Rs.5,35,000.00	Rs.1,86,167.00	Rs.1,23,360.00	Rs.3,09,527.00 + interest
Total	Rs.5,35,000.00	Rs.1,86,167.00	Rs.1,23,360.00	Rs.3,09,527.00 + interest

Interest In spite of our repeated demands, you have not paid any amount towards the amount outstanding in your account/accounts / you have not discharged your liabilities. We do hereby call upon you in terms of section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, to pay a sum of Rs.3,09,527.00 (Rupees Three

Total amount: Rs.3,09,527.00 (Rupees Three Lacs Nine Thousand Five Hundred Twenty Seven Only)

Lacs Nine Thousand Five Hundred Twenty Seven Only) + Interest together with floating interest at the rate of 12.00% p.a. with monthly rest/as per the terms and conditions of loan documents executed by you and discharge your liabilities in full within 60 days from the date of receipt of this notice, falling which, we shall be constrained to enforce the following securities created by you in favour of the bank by exercising any or all of the rights given under the said Act. Description of the Secured Asset:

Flat No. 201, 2nd Floor, B Wing, Divyakshi Apartment, Khargaon, Kalwa West, Thane - 400605. Please note that if you fail to remit the dues within 60 days and if Bank exercises all its rights under this Act and if the dues are not fully satisfied with the sale of proceeds of the secured assets, we shall be constrained to take appropriate legal action against you in a court of law/Debt Recovery Tribunal for

As per sec.13(13) of the Act, on receipt of this notice, you are restrained from disposing of or dealing with the above securities except in the usual course of business without the consent of the Bank. Please note any violation of this section entails serious consequences.

recovery of the balance amount from you.

Your kind attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the SARFAESI in respect of time available, to redeem the secured asset.

> Yours faithfully Chief Manager Authorised Officer Union Bank of India

> > Number

of Successful

applicants

Ratio of

allottees

to

CENTRAL RAILWAY **BHUSAWAL DIVISION** 

PROCUREMENT OF DIGITAL ULTRASONIC DOUBLE RAIL TESTER Sr. Divisional Materials Manager, Bhusawal, Tender Type: Open Tender, Bidding System: Single Bid System. Date of Uploading Tender: 06/04/2023. Earnest Money ₹ 3,96,130/-. Opening Date 02/05/2023 at 11:30 hrs. Validity of Offer: 90 Days. Inspection Agency: TPI/RITES. Ranking Order for Bids:

Lowest to Highest. Brief Description: Digital Ultrasonic Double Rail Tester with 9 Probes on Each Rail and Minimum Two Base Lines Coloured Signals and Real A-Scan Pulse Echo with Continuous Recording of B-Scan Storage of Each Probe Alongwith Data Setups, as per RDSO Specification RDSO/M&C/NDT/130/2007 (B-Scan) Rev-IV, August 2021 Version No. 5.0 Effective Date: 31/12/2022. \*\*\*\* Note: The details of this Tender is available on Railway site. Note: (1) Purchase restricted to RDSO Approved Sources Only www.ireps.gov.in

Tender No.: 93235216 RailMadad Helpline 139

#### **CENTRAL RAILWAY** COMPREHENSIVE ANNUAL MAINTENANCE

CONTRACT FOR COMPRESSORS

Sr. Divisional Electrical Engineer (TRS), Sanpada Carshed, for and on behalf of President of India, hereby invites sealed offers for the following work. Name of Work: Comprehensive Annual Maintenance Contract for Compressors of KPC make Model No. BTDJM Sr. No. ALO440 & ALO441 at Sanpada Carshed for a period of 03 years. Qty.: 02 Nos. Approx Cost: ₹ 23,02,324/ Cost of Tender Form: ₹ 0/-. Earnest Money Deposit (EMD): ₹ 46,100/. Date & Time for Submission of Tender: 04/05/2023 up to 15.00 hrs. Date &

Time for Opening of Tender: 04/05/2023 at 15.15 hrs. Contractors are allowed to make payments against this tender towards tender document cost and earnest money only through payments modes available on IREPS portal like Net Banking, Debit Card, Credit Card etc. Manual payments through Demand Draft, Banker Cheque, Deposit Receipts, FDR etc. are not allowed. Complete details of tenders are available at Indian Railway's official website www.ireps.gov.in and complete documents can be downloaded from website. The tender form and complete details of tender are also available at Office of the Sr.DEE(TRS) Sanpada, Sanpada EMU Carshed,

Tender No.: SNPD/RS/WKS/22/03R RailMadad Helpline 139

% to

Total

Total

No. of

Shares

Total

1.59

1.59

44000

46000

9.87

10.31

-660

-446

Surplus/

Deficit

(7)-(14)

Sanpada, Navi Mumbai - 400 705.

# **PUBLIC NOTICE**

NOTICE IS HEREBY GIVEN THAT THE CERTIFICATE FOR EQUITY SHARES NO.6000 , FOLIO NO: L00002 OF BALKRISHNA INDUSTRIES LTD STANDING IN THE NAME OF DEEPAK SHANKERLAL VYASHAS/HAVE BEEN LOST OR MISLAID AND UNDERSIGNED HAS/HAVE APPLIED TO THE COMPANY TO ISSUE DUPLICATE CERTIFICATE FOR THE SAID SHARES.ANY PERSON WHO HAS A CLIAM IN RESPECT OF THE SAID SHARES SHOULD LODGE SUCH CLAIM WITH THE COMPANY AT ITS REGISTERED OFFICE B-66, WALUJ INDUSTRIAL AREA, WALUJ AURANGABAD, MAHARASHTRA, 431136 WITHIN ONE MONTH FROM THIS DATE ELES THE COMPANY WILL PROCEED TO ISSUE DUPLICATE CERTIFICATE.

63- AMIT, 6™ FLOOR, MURARI GHAG MARG, PRABHADEVI MUNICIPAL SCHOOL,

PRABHADEVI, MUMBAI, MAHARASHTRA- 400025

Dt.12-04-2023

DEEPAK SHANKERLAL VYAS

TAMIL NADU MAGNESITE LTD (A GOVT OF TAMIL NADU UNDERTAKING) 5/53, OMALUR MAIN ROAD, JAGIR AMMAPALAYAM POST.

Mobile:9442700734. Website: www.tanmag.org, E-mail: tanmag.salem@gmail.com

SALEM-636 302, TAMIL NADU

### NOTICE INVITING e-TENDER

1	Description	Production & Transportation of Raw Magnesite and Dunite for two years period
2	Tender No & Date	ADVT/CONTRACT/12 DT. 10.04.2023
3	Tender ID	2023_TNMAG_300755_1
4	Bid submission end date	09.05.2023 upto 3.00 pm
5	Technical bid opening date	10.05.2023 3.00 pm
6	EMD amount	30,00,000/-

Note: For further details please visit Tamil Nadu e-tendering portal: https://tntenders.gov.in. www.tanmag.org

Manager (Mines)i/c DIPR/2087/Tender/2023

சோதனை கடந்து சுதந்திரம் அடைந்தோம் சாதனை புரிந்து சரித்திரம் படைப்போம்"

### Goorej Godrej Industries Limited CIN: L24241MH1988PLC097781

Regd. Office: "Godrej One", Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (East), Mumbai - 400079, Maharashtra; Tel.: 022-25188010; Fax: 022-25188066

PUBLIC NOTICE

Holders

DHIMANT

MULRAJ

SHAH

INDRAVADAN

INDRAVADAN

Place: Mumbai

Date: 12/04/2023

company to issue duplicate certificate.

Value

10

10

10

10

10

10

Website: www.godrejindustries.com; Email: investor@godrejinds.com

NOTICE NOTICE is hereby given that the following Share Certificate is stated

to be lost / misplaced / stolen and the registered holder(s) thereof / claimant(s) thereto have applied to the Company for issue of duplicate Share Certificate: Distinctive Nos. Share Folio Name of the No. of

Number	Shareholder(s)	Shares of (Face Value ₹ 1/- each)	From	То	Certificate Number
	Avan Eruch Patel Noshir Jehangir Vacha Nergish Sam Taraporewala	30	051127821	051127850	0402692

favour of the above stated applicant(s), he/she/they should lodge their claim(s) or objection(s) within 15 (Fifteen) days of the date of publication of this Notice. If within 15 (Fifteen) days from the date hereof, no claim is received by the Company in respect of the said Share Certificate, Letter of Confirmation will be issued. The public is hereby cautioned against dealing in any way with the above-mentioned Share Certificate.

For Godrej Industries Limited

Tejal Jariwala Place : Mumbai Company Secretary & Compliance Officer Date : April 12, 2023 (FCS 9817)

# THIS PUBLIC ANNOUNCEMENT IS NOT INTENDED FOR PUBLICATION OR DISTRIBUTION, DIRECTLY OR INDIRECTLY, OUTSIDE INDIA. EXHICON EXHICON EVENTS MEDIA SOLUTIONS LIMITED

Our Company was originally incorporated on September 26, 2010 as 'Exhicon Events Media Solutions Private Limited', as a private limited company, the name of our Company was changed to 'Exhicon Events Media Solutions Private Limited', as a private limited company, the name of our Company was changed to 'Exhicon Events Media Solutions Private Limited', as a private limited company, the name of our Company was changed to 'Exhicon Events Media Solutions Private Limited', as a private limited company, the name of our Company was changed to 'Exhicon Events Media Solutions Private Limited', as a private limited company was changed to 'Exhicon Events Media Solutions Private Limited', as a private limited company was changed to 'Exhicon Events Media Solutions Private Limited', as a private limited company was changed to 'Exhicon Events Media Solutions Private Limited', as a private limited company was changed to 'Exhicon Events Media Solutions Private Limited', as a private limited company was changed to 'Exhicon Events Media Solutions Private Limited', as a private limited company was changed to 'Exhicon Events Media Solutions Private Limited', as a private limited company was changed to 'Exhicon Events Media Solutions Private Limited', as a private limited company was changed to 'Exhicon Events Media Solutions Private Limited', as a private limited company was changed to 'Exhicon Events Media Solutions Private Limited Company was changed to 'Exhicon Events Media Solutions Private Limited', as a private limited company was changed to 'Exhicon Events Media Solutions Private Limited', as a private limited company was changed to 'Exhicon Events Media Solutions Private Limited', as a private limited company was changed to 'Exhicon Events Media Solutions Private Limited', as a private limited company was changed to 'Exhicon Events Media Solutions Private Limited', as a private limited was changed to 'Exhicon Events Media Solutions Private Limited was changed to 'Exhicon Events Media Solutions Private Limited was changed to Limited' and fresh Certificate of Incorporation dated January 2, 2023 was issued by Registrar of Companies, Mumbai. The Corporate Identification Number of our Company is U74990MH2010PLC208218. Registered Office: 103, Crystal Paradise, DS Road, off Veera Desai Road, Andheri (W) Mumbai City, Maharshtra 400053, India, Tel: +91- 8097538188, Website: https://exhicongroup.com/, E-mail: cs@exhiconevents.in: Company Secretary and Compliance Officer: Mr. Abhishek Jain

## PROMOTERS: MR. MOHAMMAD QUAIM SYED AND MS. PADMA MISHRA

### **BASIS OF ALLOTMENT**

INITIAL PUBLIC ISSUE OF UP TO 33,00,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10.00 EACH ("EQUITY SHARES") OF OUR COMPANY FOR CASH AT A PRICE OF ₹ 64 PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ 54 PER EQUITY SHARE) ("ISSUE PRICE") AGGREGATING UP TO ₹ 211.2 LAKHS ("ISSUE OFFER"). THIS ISSUE INCLUDES A RESERVATION OF UP TO 3,30,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ 211.2 LAKHS FOR SUBSCRIPTION BYMARKET MAKER ("MARKET MAKER RESERVATION"). PORTION"). THE ISSUE LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION IS HEREINAFTER REFERRED TO AS THE "NET ISSUE AND THE NET ISSUE SHALL CONSTITUTE 27.79% AND 25.01% RESPECTIVELY.

THE FACE VALUE OF THE EQUITY SHARE IS ₹ 10 AND THE ISSUE PRICE IS ₹ 64.00. THE ISSUE PRICE IS 6.40 TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES. ANCHOR INVESTOR ISSUE PRICE: ₹ 64.00 PER EQUITY SHARE.

ISSUE OPENED ON: MARCH 31, 2023 AND ISSUE CLOSED ON: APRIL 05, 2023

The Equity Shares offered through the Prospectus are proposed to be listed on the SME Platform of BSE Limited ("BSE" i.e. "BSE SME") in terms of the Chapter IX of the SEB ICDR Regulation, 2018 as amended from time to time. Our Company has received an in-principle approval letter dated March 24, 2023 from BSE for

PROPOSED LISTING: APRIL 17, 2023.

Non-Retail Individual Investors

using its name in the offer document for listing of our shares on the SME Platform of BSE Limited ("BSE SME"). For the purpose of the Issue, the Designated Stock Exchange will be the BSE Limited. The trading is proposed to be commenced on or about April 17, 2023\*. 'Subject to receipt at listing and trading approvals from the BSE Limited.

Shares

applied for applica-

All Applicants were allowed to participate in the issue through APPLICATION SUPPORTED BY BLOCKED AMOUNT ("ASBA") process by providing the details of the respective bank accounts in which the corresponding application amounts were blocked by Self Certified Syndicate Banks (the "SCSBs")

46,000

26.42

14,98,000

2.27

3.36

18

150000

19 | 156000

The issue has received 1,280 applications for 33,00,000 Equity Shares resulting in 1.95 times subscription (including reserved portion of market maker). The bidding for anchor investor opened and closed on Wednesday, March 29, 2023. The Company did not receive any Anchor investors Application.

SUBSCRIPTION DETAILS

The issue (excluding Anchor investors portion) received 1,280 Applications for 33,00,000 Equity Shares (Before technical rejections) resulting in 1.95 times subscription (including

reserved portion of market maker).

The details of the applications received in the issue (before technical rejections) are as follows:

The details of applications rejected by the Registrar on technical grounds are detailed below

Detail of the Applications Received (Before Technical Rejection but after application not banked): CATEGORY NUMBER OF APPLICATIONS NUMBER OF EQUITY SHARES % SUBSCRIPTION (TIMES) % 5.13 Market Makers 0.08 3,30,000 1,201 93.82 24,02,000 37.34 2.31 Retail Individual Investors 4.97 6.09 34.45 Non-Retail Individual Investors 75 22,16,000 0.23 3 14.84,000 23.08 1.280 1.95 TOTAL 100.00 64,32,000 100.00

No. of Equity Shares Category No. of Applications Market Makers 23 Retail Individual Investors Non-Retail Individual Investors 7,18,000

5.66

BSE Limited. The category was subscribed by 1 times. The total number of shares allotted in this category is 3,30,000 Equity shares.

7,64,000 After eliminating technically rejected applications, the following tables give us category wise net valid applications. % of Total Category No. of applicants Reserved Portion No. of Valid Subscription Shares applied 0.08 3,30,000 3,30,000 5.82 Market Makers 1,178 94.02 41.56 Retail Individual Investors 10.40.000 23.56,000

0.24 14,84,000 14.84.000 1,253 100 33,00,000 56,68,000 ALLOCATION: The Basis of Allotment was finalized in consultation with the Designated Stock Exchange - BSE Limited on April 11, 2023. A. Allocation to Market Maker (After Technical Rejections): The Basis of Allotment to the Market Maker, at the issue price of ₹ 64 per Equity Share, was finalised in consultation with

The category wise details of the Basis of Allotment are as under: Total No. Allocation per Total Number % to Surplus/ allottees Total of Shares Applicant of Successful Total No. of Total Deficit Shares onanate applicaapplied After applicants Shares (7)-(14)applied for shares Before to available (Category tions in each rounding rounding applicants (after allocated/ Wise) rounding off) allotted received category 330000 100.00 330000 100.00 330000 330000.00 | 330000.00 100.00 330000 100.00 GRAND TOTAL 330000 100.00 330000

4,46,000

B. Allocation to QIB CATEGORY (Other QIB & Mutual Fund) (After Technical Rejections): The Basis of Allotment to the QIB, at the issue price of ₹ 64 per Equity Share, was finalised in consultation with BSE Limited. The category was subscribed by 1 times i.e., for Equity Shares. The total number of shares allotted in category is 14,84,000 Equity shares to successful applicants.

Sr. No.	S1000000000000000000000000000000000000	Number of applica- tions received	Total	Total No. of Shares applied in each category	% to Total	Proporti- onanate shares available	Allocation per Applicant		Ratio of allottees	Number of Successful	% to Total	Total No. of	% to Total	Surplus/ Deficit	
							Before rounding off	After rounding off	to applicants	applicants (after rounding off)		Shares allocated/ allotted		(7)-(14)	
1	234000	1	33.33	234000	15.77	234000	234000.00	234000.00	1	1	810	33.33	234000	15.77	0
2	312000	1	33.33	312000	21.02	312000	312000.00	312000.00	1	1	1	33.33	312000	21.02	0
3	938000	1	33.33	938000	63.21	938000	938000.00	938000.00	1	1	1	33.33	938000	63.21	0
GR	AND TOTAL	3	100.00	1484000	100.00	1484000					3	100.00	1484000	100.00	0

C. Allocation to NON INSTITUTIONAL CATEGORY (After Technical Rejections): The Basis of Allotment to Non-Retail Individual Investors, at the issue price of ₹ 64 per Equity Share, was finalised in consultation with BSE Limited. The category was subscribed by 3.36 times i.e., for Equity Shares the total number of shares allotted in category is 4,46,000 Equity shares to successful applicants. The category wise details of the Basis of Allotment are as under

Allocation per

Applicant

shares

Number Total No.

1.41

1.41

1

150000

156000

10.01

10.41

44660

46446

of Shares

applied

	Wise)	received		category		available	off	off	appı	icants	rounding off)		allotted		
1	4000	15	21.13	60000	4.01	17864	1190.93	2000.00	9	15	9	14.29	18000	4.04	136
2	6000	18	25.35	108000	7.21	32155	1786.39	2000.00	16	18	16	25.40	32000	7.17	-155
3	8000	3	4.23	24000	1.60	7146	2382.00	2000.00	1	-1	3	4.76	6000	1.35	-1146
	2000 addit	tional share	is allocate	ed for Serial n	o 3 in the	ratio of 1:3		2000.00	1	3	0	0.00	2000	0.45	2000
4	10000	10	14.08	100000	6.68	29773	2977.30	2000.00	1	1	10	15.87	20000	4.48	-9773
	2000 addir	tional share	is allocate	ed for Serial n	o 4 in the	ratio of 5:10	200000000000000000000000000000000000000	2000.00	5	10	0	0.00	10000	2.24	10000
5	14000	1	1.41	14000	0.93	4168	4168.00	4000.00	1	1	1	1.59	4000	0.90	-168
6	16000	3	4.23	48000	3.20	14291	4763.67	4000.00	1	1	3	4.76	12000	2.69	-2291
	2000 additional share is allocated for Serial no 6 in the ratio of 1:3						2000.00	1	3	0	0.00	2000	0.45	2000	
7	20000	4.	5.63	80000	5.34	23818	5954.50	6000.00	1	1	4	6.35	24000	5.38	182
8	24000	2	2.82	48000	3.20	14291	7145.50	6000.00	1	1	2	3.17	12000	2.69	-2291
	2000 additional share is allocated for Serial no 8 in the ratio of 1:2					2000.00	1	2	0	0.00	2000	0.45	2000		
9	26000	1	1.41	26000	1.74	7741	7741.00	8000.00	1	1	1	1.59	8000	1.79	259
10	30000	3	4.23	90000	6.01	26796	8932.00	8000.00	1	1	3	4.76	24000	5.38	-2796
	2000 additional share is allocated for Serial no 10 in the ratio of 1:3					2000.00	1	3	0	0.00	2000	0.45	2000		
11	32000	1	1.41	32000	2.14	9527	9527.00	10000.00	1	1	1	1.59	10000	2.24	473
12	40000	1	1.41	40000	2.67	11909	11909.00	12000.00	1	1	1	1.59	12000	2.69	91
13	50000	1	1.41	50000	3.34	14887	14887.00	14000.00	1	1	1	1.59	14000	3.14	-887
14	66000	1	1.41	66000	4.41	19650	19650.00	20000.00	1	1	1	1.59	20000	4.48	350
15	70000	3	4.23	210000	14.02	62523	20841.00	20000.00	1	1	3	4.76	60000	13.45	-2523
	2000 additional share is allocated for Serial no 15 in the ratio of 1:3				2000.00	1	3	0	0.00	2000	0.45	2000			
16	78000	1	1.41	78000	5.21	23223	23223.00	24000.00	1	1	1	1.59	24000	5.38	777
17	118000	1	1.41	118000	7.88	35132	35132.00	36000.00	1	1	1	1.59	36000	8.07	868
_															

GRAND TOTAL 71 100.00 1498000 100.00 446000 100.00 446000 100.00 D. Allocation to RETAIL CATEGORY (After Technical Rejections): The Basis of Allotment to Retail, at the issue price of ₹ 64 per Equity Share, was finalised in consultation with BSE Limited. The category was subscribed by 2.27 times i.e., for Equity Shares the total number of shares allotted in category is 10,40,000 Equity shares to successful applicants.

44000.00

46000.00

44660.00

46446.00

The category wise details of the Basis of Allotment are as under: Number Total No. Allocation per Ratio of Number % to Total Surplus/ % to of Shares Applicant allottees Total Total Deficit Shares of Total Total onanate of Successful No. of applied for applicaapplied After applicants Shares (7)-(14)shares Before (Category available rounding rounding (after allocated/ tions in each applicants Wise) received off rounding off allotted category 2000 1178 100.00 2356000 100.00 1040000 882.85 2000.00 15 34 100.00 1040000 100.00 GRAND TOTAL 1178 100.00 2356000 100.00 1040000 1040000 100.00 The Board of Directors of the Company at its meeting held on April 11, 2023 has approved the Basis of Allocation of Equity Shares as approved by the Designated Stock Exchange viz

BSE Limited and on April 11, 2023 has authorized the corporate action for issue of the Equity Shares to various successful applicants. The CAN-cum-allotment advices and/or notices will be forwarded to the email id's and address of the Applicants as registered with the depositories / as filled in the application form on or before April 11, 2023. Further, the instructions to Self Certified Syndicate Banks for unblocking the amount will process on or prior to April 11, 2023. In case the same is not received within 10 days, investors may contact at the address given below. The Equity Shares allocated to successful applicants are being credited to their beneficiary accounts subject to validation of the account details with the depositaries concerned. The Company is taking steps to get the Equity Shares admitted for trading on the BSE SME within six working days from the date of the closure of the issue.

Note: All capitalized terms used and not defined herein shall have the respective meanings assigned to them in the Prospectus dated April 10, 2023 ("Prospectus").

Bank Branch where the application had been lodged and payment details at the address of the Registrar given below: Link Intime India Private Limited

Place: Mumbai

Date: April 11, 2023

Address: 451, Krishna Apra Business Square, Netaji Subhash Place, Pitampura, Delhi, 110034. Tel No: +91 810 811 4949; Contact Person: Mr. Shanti Gopalkrishnan Email: exhiconevents.ipo@linkintime.co.in; Website: www.linkintime.co.in; SEBI Registration No.: INR000004058

Company Secretary & Compliance Officer

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES ON LISTING OT THE BUSINESS PROSPECT OF EXHICON EVENTS MEDIA SOLUTIONS LIMITED. Disclaimer: Exhicon Events Media Solutions Limited has filed the Prospectus with the Registrar of Companies, Mumbai on April 11, 2023 there after with SEBI and the Stock Exchange. The Prospectus with the Registrar of Companies, Mumbai on April 11, 2023 there after with SEBI and the Stock Exchange. The Prospectus with the Registrar of Companies, Mumbai on April 11, 2023 there after with SEBI and the Stock Exchange.

should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to the same, please refer to the RHP including the section titled "Risk Factors" beginning on page 18 of the Prospectus. The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended or any state securities laws in the United States, and unless so registered, and may not be issued or sold within the United States, and unless so registered, and may not be issued or sold within the United States, and unless so registered. and in accordance with any applicable U.S. State Securities laws. The Equity Shares are being issued and sold outside the United States.

INVESTORS PLEASE NOTE The details of the allotment made would also be hosted on the website of the Registrar to the issue, Link Intime India Private Limited at www.linkintime.co. in. All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the Issue quoting full name of the First/Sole applicants, serial number of the Application Form, number of shares applied for and

For Exhicon Events Media Solutions Limited On behalf of the Board of Directors

#### PUBLIC NOTICE FOR CLAIM AGAINST SALE OF PROPERTY

Notice is hereby given that DR. MARK SHELDON LAWRENCE has agreed to purchase from M/s SPINNING WHEEL CREATIONS a premises viz. Gala No. AL 007, in Jai Bonanza Industrial Estate Premises C.H.S Ltd., situated at Bonanza Industrial Estate, Ashok Chakravarty Road, Kandivali (East), Mumbai 400 101 (hereinafter referred to as "the said Jnit/Gala"), of which M/s Spinning whee Creations is the owner, free from all and any encumbrances.

Therefore, Any person having any right, title, interest, claim or demand of any nature whatsoever in respect of the said Unit/ Gala, or any part thereof either by way of mortgage, sale, gift, inheritance agreement, lease, lien, charge, trust maintenance, easement, possession or by virtue of any testamentary or non estamentary document/s howsoever, are testamentary document/s nowsoever, are hereby called upon and required to make the same known in writing with due evidence and detailed particulars thereof at our office at 101, Shree Vallabh Residency, Daulat Nagar, Road No.3, Borivli (E), Mumbai 400 066, within 15 days from the date of publication of this Notice, by Registered Post A.D., failing which, the transfer shall be completed, without any reference to such claims and such claim, if any, shall be deemed to have een waived, given up and/or aband SATISH SHARMA ADVOCATE, HIGH COURT

#### जाहीर सूचना

प्तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आ की, माझे अशील श्रीमती गिता दत्तात्रय जोश यांनी खालील अनुसूचीत सविस्तर नमुद केलेल्य मालमत्तेचे अर्थात सदर दकान जागेचे त्यांच्य नावे हस्तांतरणासाठी अर्ज कैला आहे. सदर दुका जागेचे मालक व वहिवाटदार असलेले **डा** दत्तात्रय प्रभाकर जोशी यांनी सदर जागा श्रीमर्त माया जितलाल गुप्ता यांच्याकडून दिनांक प डिसेंबर, २०१० रोजीचे नोंदणीकृत<sup>े</sup>दस्तावेज क्र बीडीआर६-१०२१८-२०१० धारक दिनांक डिसेंबर २०१० रोजीचे विकी करारनामानस खरेदी केले होते. डॉ. दत्तात्रय प्रभाकर जोश यांचे १७ एप्रिल, २०२१ रोजी निधन झाले आणि त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीमती गित दत्तात्रय जोशी व मुली कुमारी प्राजक्ता दत्तात्रय जोशी व कुमारी अंकिता दत्तात्रय जोशी कायदेशीर वारसदार असून सदर दुकान मालम<del>त्त</del> श्रीमती गिता तनावयं जोशी यांच्या नाव नामांकनानुसार हस्तांतर करण्याच्या प्रक्रिये

जर कोणा व्यक्तीस दकान मालमत्तेबाबत विक्री शेअर, वारसाहक्क, बँक्षीस, हस्तांतर, करारनामा भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, वाटप, परवाना, उप-परवाना परिरक्षा, वहिवाट, लिस पेन्डन्स, अदलाबदल तारण, अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा कायदेशीर हक्क, एमओयु, लिव्ह ॲण्ड लायसन्स वारसाहक्क, करारनामा किंवा अन्य इतर प्रकार कोणताही अधिकार, दावा किंवा हित असल्यार त्यांनी लेखी स्वरुपात सर्व आवश्यक सत दस्तावेज व कागदपत्रांसह खालील . म्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय-२**१६, दी**प लक्ष्मी कोहौसोलि., बीआयटी चाळ क्र.२५ समोर, २रा मजला, एम.जी. रोड, आग्रीपाडा मुंबई-४०००११ येथे आजच्या तारखेपासन १ (पंधरा) दिवसात कळवावे. अन्यथा अर . समजले जाईल की, दावा किंवा आक्षेप, कार्ह असल्यास दावेदारांनी मुक्त केले आहेत आणि त्याग/स्थगित केले आहेत आणि ते माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाही आणि हर्म उपनिबंधकांसमक्ष मुक्तता करारनामा सादर करून -प्रोसायटीकडे त्यांच्या नावे सदर दुकान जागेचे तांतरणाची प्रक्रिया माझे अशील करतील. वर संदर्भीत अनुसूची

(दुकान जागेचे वर्णन व भागप्रमाणपत्र) दकान क्र.७, क्षेत्रफळ २५३ चौ.फु. कार्पे क्षेत्र, गोराई शिवसागर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.७९, गोराई-२ प्रगती शाळेजवळ. बोरिवली (पश्चिम) मुंबई-४०००९१ येथील मालमत्तेचे सर्व भाग खंड तसेच अनुक्रमांक ४१६ ते ४२० धारव रु.५०/- प्रत्येकीचे ५ (पाच) पुर्णपणे भरण केलेले शेअर्सचे भागप्रमाणपत्र क्र.८४.

आज दिनांकीत १२ फेब्रुवारी, २०२३ सही/-श्री. दीपक एन. राणे वकील व कायदेशीर सल्लागार

#### PUBLIC NOTICE This is to inform the general public that

the original Share Certificates of NEW GREEN WOOD COMPLEX CO-OPERATIVE HOUSING SOCIETY **LIMITED**, registered vide no FNA)/(T.N.A.)/HSG/(T.C.)/15548/2004 2005 having address at New Green Wood Complex, Mashacha Pada Road, Kashimira, Post - Mira, Tal Dist. Thane 401 107., are been called-off with effect from 10-04-2023. Members, Banks, NBFCs and or any other person/body/ corporate concerned and having possession of the Share Certificates are requested to submit the originals to the society secretary's custody by or before 25-04-2023. The society is revising its share allotments with issue Fresh Ten (10) shares of face value Rs 50 each to its members and shall re-issue the new sharecertificates by or after 25-04-2023. Any query, issues related to the above shall be directed to the Secretary of the society.

By and upon instructions of the Managing Committee. For New Green Wood Complex Cooperative housing society Limited.

Sd/-Secretary

Place : Mira Road, Date : 12/04/2023

### सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील श्रीमती राजश्री प्रकाश सुलाखे या फ्लॅट क्र.११२, १ला मजला, शिवनेर गोळीबार (एस.आर.ए.) को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., ७वा रस्ता, गोळीबार नाका, खार सबवेच्या पुढे, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००५५ या नागेबाबत त्यांचे पती व मालक **श्री. प्रकाश** के. सुलाखे यांचे ०३.१०.२०१३ रोजी निधनानंतर कायदेशीर वारसदार आहेत. त्यांच्य पश्चात माझे अशील आणि दोन मली कमार्र प्राची प्रकाश सलाखे व कमारी प्रतिक्षा प्रकाश सलाखे आहेत आणि त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणीही वारसदार नाहीत. माझ्या अशिलांनी सोसायटी नोंद.क्र.एमयुएम/एसआरए/एचएसजी (टीसी)/११२६१/२००७ या सोसायटीच्या संबंधित प्राधिकाऱ्यांकडे हस्तांतरणासाठी अर्ज केला आहे आणि दोन मुलींनी माझ्या अशिलाच्या नावे सदर फ्लॅट हस्तांतरणासार्ठ

त्यांची अनुमती/ना-हरकत दिली आहे. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत विक्री अदलाबदल, अधिभार, बक्षीस, न्यास, वारसाहक्र, ताबा, भाडेपट्टा, तारण, मालकीहक्र किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा/अधिकार असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह आजच्या तारखेपासून १४ दिवसांत खाली नमद केलेल्या पत्त्यावर कळवावे. अन्यथ असे समजले जाईल की. कोणाही व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत दावा नाही.

आज दिनांकीत १२ एप्रिल, २०२३

संतोष एम. पितळे वकील व भारत शासन नोटरी १०/डी-८, कल्पतरु को-ऑप.हौ.सोसायटी लि., सुविद्या शाळेजवळ, गोराई(१) बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१

सही /

#### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती आरती अरुप महाडिक या श्रीमती आणा अमित महाडिक व श्रीमत महाडिक यो श्रामता आशा आमास हाडिक व श्रामत अमित अरुण महाडिक योज्यास स्पर्टेट कर./५०३, गोकुळ ब्ह्रु को-ऑप.ही.सो.लि., ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली (पु.), मुंबई-४००१०१ या सोसायटीच्य इमारतीमधील जाणेच्या संयुक्त मालक आहेत, यांचे ११.०८.२०१९ रोजी तिधन झाले आणि श्री. अमित अरुण महाडिक यांनी मयताचे शेअर्सवर दावा केल आहे आणि सोसायटीच्या नोंदीवर हस्तांतरणासाठी अ केला आहे.

आम्ही याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधी मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणागे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्य सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ दिवसांत** सोसायटीच्य भाडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हेतसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्य दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्य मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, . मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमर्ध शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतीत तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसाय

माकळा असल. आज दिनांकीत १२ एप्रिल, २०२३, मुंबई लिगल रेमेडिज वकील उच्च न्यायाल कार्यालय क्र.२, तळमजला, शांती निवास कोहौसोलि., इमारत क्र.१, सी.पी. रोड. कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१

#### जाहीर नोटीस

येथे सूचना देण्यात येते आहे कि, मुंबः हनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ यांच्या तर्फे **श्री** . **1धुसुदन एफ. कलगंन** यांच्या नावे देण्यात आलेत ातरणपत्र माझे अशिल **श्री. राजेंद्र जयंतीला**ल **सोमपुरा** यांच्या कडून हरवले आहे आणि त्यांनी वि .०-०४-२०२३ रोजीचे ऑनलाईन **तक्रार क्र**. २९९७८/ २०२३ मार्फत बोरिवली पोलीस ठाणे मंबर्ड येथे तक्रार नोंद केली आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर उपरोक्त मव इस्तावेजाबाबत किंवा भागावर तारण, मालकीत्व अधिभार, वहिवाट, मालकी हक्क किंवा अन्य इत प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताही दाव असल्यास त्याची सदर सूचना प्रकाशनापासून १` 'चौदा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्त्याक कळवावे अन्यथा असे दावे असल्यास ते सोडन दिले आहेत असे समजण्यात येईल आणि तदुनंत क्रोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही.

मिळकतीचा तपशिल वरकुल क्र. ए-३८, भूखंड क्र. २४, गोराई (१ ओमकार सहकारी गृहनिर्माण संस्था (म), गोराई बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०९२.

आर.के. तिवारी (वकील मुंबई उच्च न्यायालय) सी-३/००३, चंद्रेश हिल्स, १,२,३ लोढा मार्ग, आचोळे रोड, नालासोपारा (पूर्व), पालघर-४०१२०९

#### पुनविकास निविदा सूचना

ओंकार प्रसाद को. ऑ. हाऊसिंग सोसायटी लिमिटेड सर्वे क्रमांक ८९/ हि ०८ प्लॉट २,३,४,५ बदलापू पश्चिम, तालुका- अंबरनाथ, जिल्हा-ठाणे हा प्रकल्प / इमारतीच्या पुनर्विकासाचा अनुभव असलेल्या नामांकित रिअल इस्टेट डेव्हलपर्स /कंपन्या /गटांकडून सीलबंद ऑफर आमंत्रित करीत आहोत सोसायटी सदस्यांच्य मालकीचे ३३ फ्लॅट्स, १ दुकान समावेश असलेल्या आमच्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी ऑफर मागविण्यात आल्या आहेत. ज़्यात संपूर्णपणे १०९७.०० चौ. मी. (कन्व्हेयन्स डीड नुसार) जिमनावर सोसायटीच्य चेअरमन कडून टेंडर फॉर्म विकासकाने ते घेऊन जावे अशी सोसायटीची अपेक्षा आहे. एफएसआय / टीडीआर प्रीमियम एफएसआय अनुषंगिक एफएसआयच्या बदल्यात सोसायटीच्या इमारतीचा प्रस्तावित पुनर्विकास निविद दस्तऐवज सोसायटीच्या कार्यालयातून १२ / ०४ / २०२३ ते ३० / ०४ / २०२३ पर्यंत सकाळी ११. ३० ते सध्याकाळी ६ वाजे पर्यत मिळू शकतात रुपये ५०००/-( पाच हजार फक्त) (non refundable) भरल्याव 'ओंकार प्रसाद को, ऑ, हाऊसिंग सोसायटी लिमिटेड ' च्या नावे मुंबई येथे देय असलेल्या डीडी / पे ऑर्डरव्द निविदा शुल्क म्हणून निविदा चेअरमन कडे सादर करण्याची अंतिम तारिख १२/०५/२०२३ रोजी सकार्ळ ११. ३०ते संध्याकाळी ६. ०० वाजेपर्यंत आहे. चेअरमन निविदांची तांत्रिक बोली १४/०५/२०२३ रोजी रात्री ८, ०० वाजता उघडली जाईल, विकासकांना कोणतेही कारण न देता सादर केलेल्या कोणत्याही किंवा सर्व ऑफर रिवकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार सोसायटी राखून ठेवते, सध्याच्या निविदेतील कोणत्याही अटी किंव शर्ती किंवा कोणतीही सामग्री बदलण्याचा किंवा जोडण्याचा अधिकार सोसायटीच्या व्यवस्थापण समितीकडे आहे.

Email id: sisode.madhavrao@gmail.com संपर्क: मदाकिनी माधव शिसोदे ए ०३, ओंकार प्रसाद को, ऑ, हो, सोसायटी, दिनांक : १२/०५/२०२३ रमेशवाडी, समर्थनगर रोड, केबीएल शाळेजवळ ठिकाण : बदलापुर

बदलापूर पश्चिम,पिन :४२१५०३ मोब: ९६२३०२२०५३/८९९७९७८३४

#### जाहीर सूचना

येथे मचना देण्यात येत आहे की. १) श्री. अनिल आनंद खोत व २) श्रीमती रचना अनिल खोत हे फ्लेंट क्र.०२, तळमजला, क्षेत्रफळ ५६० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, इमारत क्र.जी-१, न्यु मिस्कीटा नगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी, विद्या मंदिर रोड, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८ (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ) (खालील अनुसुचीत सविस्तर नमुद) या जागेचे कायदेशीर मालक व ताबेदार आहेत आणि सोसायटीद्वारा वितरीत रु.५०/ (पन्नास) प्रत्येकीचे अनुक्रमांक ०६ ते १० (दोन्हीसह) धारक ०५ (पाच) पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स (सदर शेअर्स) सह सदर फ्लॅटमधील सर्व अधिकार, हक्क व हिताचे धारक आहेत.

१) दिनांक १४.०६.१९९५ रोजीचे मुळ मुद्रांक शुल्क पावती आणि २) मे. विरदी बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि श्री. नवल अशोक अंगरवाल यांच्या दरम्यान झालेला दिनांक ११.०७.१९९५ रोजीचा नोंद.क्र.:पीबीबीजे-१६३०/९५ धारक विक्री करारनामाची मुळ नोंद पावती हे श्री. अनिल खोत यांच्याकडून हरवले आहे आणि त्यांनी दिनांक ०४.०४.२०२३ रोजी दिहसर पोलीस ठाणे, मुंबई येथे लापता नोंदणी क्र.:२८५०८/२०२३ नुसार तक्रार नोंद केली आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, तारण (तत्सम किंवा इतर प्रकारे), हस्तांतर वारसाहक, भाडेपट्टा, कायदेशीर हक, वहिवाट, मालकी हक, परवाना, बक्षीस, मृत्युपत्र, न्यास, परिरक्षा, ताबा, अधिभार किंवा अन्य वैधानिक कायद्याअंतर्गत जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेज किंवा इतर पुराव्यांच्य प्रतींसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांच्या** कालावधीत कळवावे. अन्यथा असे सदर फ्लॅट व शेअर्स हे अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय सर्व अधिभार किंवा दायित्वापासून मुक्त आहेत असे घोषित केले जाईल आणि ते कायमचे त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

#### मालमत्तेची अनुसुची

फ्लॅट क्र.०२, तळमजला, क्षेत्रफळ ५६० चौ.फ. बिल्टअप क्षेत्र, इमारत क्र.जी-१, न्यू मिस्कीटा नगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी, विद्या मंदिर रोड, दिहसर (पुर्व), मुंबई-४०००६८, जमीन सीटीएस क्र.११४६, गाव दहिसर, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा, नोंदणी जिल्हा व उप-जिल्हा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्य मर्यादेत.

वकील, उच्च न्यायालय चेंबर : फ्लॅट क्र.१०२, ए विंग, रजनीगंधा कोहौसोलि. एच.एस. जोशी रोड. कोटक महिंद बँक समोर ठिकाण: मुंबई दिनांक: १२.०४.२०२३ दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८.



बँक ऑफ बडोदाः बाबासाहेब जोशी रोड शाखा डोंबिवली पूर्व बँक ऑफ बडोदा, वैशंपायन निवास क्रॉस पी रोड, डॉबिवली पूर्व, महाराष्ट्र-४२१२०१.

#### कर्जदार/तारणकर्ता/जामिनदारांना सूचना

दूर.:०२५१-२४४७८०८. ई-मेल:

### (सरफायसी कायदा २००२ चे कलम १३ चे उपकलम (२) अन्वये)

प्रति,	दिनांकः २८.०३.२०
मे. साई प्रिया, (मालक-श्रीमती पुष्पाजा राघवन)	मे. साई प्रिया, (मालक-श्रीमती पुष्पाजा राधवन)
के२ गाला क्र.जी१ए, अंबरनाथ इंडस्ट्रियल पार्क,	फ्लॅट क्र. ५०३ आणि ५०२, ५वा मजला, रिव्हर वुड पार्क मधील,
डी विंग, उद्योग भवन अंबरनाथ पूर्व-४२१५०१.	इमारत क्र.८, अथिथी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.,
	कल्याण शिळ रोड, खिडकाली, ठाणे (पूर्व) – ४२१२०४.
श्री. मधुकर बी. अभंग	श्री. राजीव राझवन चंद्रोथ
फ्लॅट क. ५०३. ५वा मजला. रिव्हर वड पार्क मधील. इमारत क.८.	३५/२०४. रिव्हर वड पार्क. को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि.

श्री. मधुकर बी. अभंग फ्लॅट क्र. ५०३, ५वा मजला, रिव्हर वुड अथिथी को-ऑपरेटिव्ह हौिसंग सोसायटी लि., कल्याण शिळ रोड, इमारत क्र. ३५, कल्याण शिळ रोड, खिडकाली, ठाणे (पूर्व) – ४२१२०४ खिडकाली, ठाणे (पूर्व) – ४२१२०४. डॉ. श्री. दिपा राजीव चंद्रोथ. श्रीमती पुष्पाजा राघवन ३५/२०४, रिव्हर वुड पार्क, को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी ३५/२०४, रिव्हर वुड पार्क, को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि., लि., इमारत क्र. ३५, कल्याण शिळ रोड, खिडकाली, इमारत क्र. ३५, कल्याण शिळ रोड, खिडकाली, ठाणे (पूर्व) – ४२१२०४ ठाणे (पूर्व) – ४२१२०४.

### संदर्भ: आमच्या डोंबिवली (पूर्व) शाखेसह कर्ज सुविधा.

आमचे पत्र क्र.डीबीएल/बीएमडीपी/केएसएम/१८२/१४ दिनांक ०४.०२.२०१४ संदर्भात विविध कर्ज सुविधा मान्य आणि मान्यतेच्या नियमानुसार घेण्यात आले होते. वरील मान्यतेनुसार तुम्ही याकरिता असलेली प्रतिभूत तरतुद केल्यानंतर कर्ज सुविधा उपलब्ध करून उपयोगा आणली. अशा दायित्ववर प्रतिभूती हित आणि विविध कर्ज/ऋण सुविधा खात्यातील विद्यमान थकबाकी खालीलप्रमाणे:

		-	, 3	
सुविधेचे स्वरूप व प्रकार	मर्यादा (रू.)	व्याजाचा दर	दि.२५.०३.२०२३ रोजी थकबाकी	प्रतिभूतीच्या संक्षिप्त वर्णनासह प्रतिभूत करार
रोख कर्ज	₹.३२,००,०००/-	१३.५०%	₹.३७,०७,८४४.४३	फ्लॅट क्र. ५०३ आणि ५०२, ५वा मजला, रिव्हर बुड पार्क
एफआयटीएल	रू.५,००,०००/-	१२.००%	रू.४,१७,६८६.००	मधील, इमारत क्र.८, अथिथी को-ऑपरेटिव्ह हौर्सिंग सोसायटी लि., कल्याण शिळ रोड, खिडकाली, ठाणे (पूर्व)
ओटीआर	रू.२,७१,१६६/-	१२.५०%	रू.३,३७,११०.१३	-878708.
एकूण			रू.४४,६२,६४०.५६	

- दिनांक ०३.०७.२०१८ रोजीचे कर्ज पोहोचपावती पत्रात तुम्ही बँकेकडे तुमचे दायित्व दिनांक ०३.०७.२०१८ रोजी देय रक्कम **रु.२०,३७,५९६.५३/-** (रूपये वीस लाख सदतीस हजार पाचशे शहाण्णव आणि पैसे त्रेपन्न फक्त) देण्याबाबत पोहोचपावती दिर्ल होती. वर नमुद्र थकबाकी यामध्ये पृढील उधार २५.०३.२०२३ पर्यंत व्याज समाविष्ट आहे. खात्यातन वजा केलेले इतर शल्क रू.शन्य तुम्हाला ज्ञात आहेच की, तुम्ही ०९.०९.२०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील कर्ज/थकबाकी वरील व्याज भरणा करण्यात कसूर
- तुमच्याद्वारे वरील भरणा करण्यात कसूर केले असल्याने तुमचे खाते भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशनानुसार ०९.११.२०२१ रोजी नॉन परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. आमच्या वारंवार विनंत्या व मागणी केल्यानंतरही तुम्ही वरील थकबाकी कर्ज रक्कम तसेच
- त्यावरील व्याज भरणा केलेली नाही. वरील परिच्छेद १ मध्ये नमद विविध प्रतिभतीद्वारे प्रतिभत केलेले कर्ज सविधेबाबत तमचे दायित्व तम्ही पूर्ण करू न शकले बाबत आणि तमचे खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले बाबत आम्ही तुम्हाला सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (२) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात वरील परिच्छेद १ मध्ये नमुद्रप्रमाणे सरासरी रक्कम रू.४४,६२,६४०.५६ /- व्याज व इतर खर्च बँकेकडे तुमचे संपुर्ण दायित्व जमा करण्याबाबत कळविण्यात आले होते. आम्ही पुढे सूचना देत आहोत की, रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत सर्व व्याज वरील रकमेवर द्यावा लागेल. आमच्याकडे सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सर्व किंवा काही अधिकारांचा वापर करण्याचे अधिकार आम्हाला आहेत.
- कृपया नोंद असावी की, रक्कम पुर्णपणे जमा होईपर्यंत प्रत्येक कर्ज सुविधेकरिता वरील परिच्छेद १ मध्ये नमुद दराने व्याज आकारले जाईल. आम्ही तुमचे लक्ष वेधीत आहोत की, कायद्याच्या उपकलम १३ नुसार तुम्हाला आमची लेखी अनुमती प्राप्त केल्याशिवाय वरील परिच्छेद १ मध्ये नमुद प्रतिभूत मालमत्तेची विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे (व्यवसायाचे दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त) हस्तांतर करण्यापासून तुम्हाला रोखण्यात येत आहे. आम्ही पुढे कळवित आहोत की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) मध्ये नमुद वरील तरतुदीची अपुर्तता केल्यास ते कायद्याच्या कलम २९ अन्वये गन्हा असेल.
- आम्ही यापढे सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम ८ नसार तमचे लक्ष वेधीत आहोत की. तम्ही हमी दिलेली प्रतिभत मालमत्ता बँकेल देय असलेली संपुर्ण थकबाकी रक्कम तसेच त्यावरील शुल्क, खर्च इत्यादी सूचना प्रकाशन तारखेपुर्वी बँकेकडे जमा न केल्यास जाहीर लिलाव/ दरपत्रक निमंत्रण/निविदा/खासगी व्यवहाराने विक्री केली जाईल. कृपया नोंद असावी की, वरीलप्रमाणे सूचना प्रकाशन झाल्यानंतर प्रतिभूत मालमत्ता सोडविण्याचे तुमचे अधिकार संपुष्टात येतील.
- कृपया नोंद असावी की, सदर मागणी सूचना ही कोणत्याही पुर्वग्रहाशिवाय आहे आणि आम्हाला येणारे रकमेसंदर्भात पुढील मागणी करण्य अधिकारात कोणत्याही मर्यादेशिवाय आमच्याकडे असलेले अन्य इतर कोणतेही अधिकार सोड्न देण्याबद्दल नाही.

आपले विश्वास सही/-प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ बडोद

#### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the share

certificate nos.30 for 5 (five) ordinary shares bearing Distinctive no. 146 To 150 of Deepmala Co-operative Housing Society standing in the names of Archana Subodh Kembhavi have been reported lost/ stoler and that an application for issue of Duplicate Certificate in respect thereof has been made to the society at Building No. 50/B, Room No 2222, Pokharan road No. 1, Vartaknagar Thane - 400606,to whom objection if any against issuance of such Duplicate Share Certificate should be made within 14 days from the date of publication of this notice Share certificate is not mortgaged nor any loan taken against the flat.

# UNITY Small Finance Bank

युनिटी स्मॉल फायनान्स बॅक लिमिटेड

मंबई लक्षदीप या वत्तपत्रात २८.०३.२०२३ रोजी

प्रकाशित ताबा सचनेचा संदर्भ घेऊन अ. क्र. १ कर्जदार / तारणकर्ताचे नाव "श्री दयाशंकर जयप्रकाश नरेन सिंग" ऐवजी " श्री. दयाशंकर जयप्रकाश नाराईन सिंग" असे

तर सर्व तपशीलमध्ये कोणताही बदल नाही

प्राधिकृत अधिकारी यनिटी स्मॉल फायनान्म बॅक लिमिटेड

#### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, <mark>१) श्री. सोमाभाई मोहनभाई मेवाडा, स्वर्गीय श्रीमती विमुब</mark>ेन सोमाभाई मेवाडा ऊर्फ कुमारी विमुबेन मुलचंद मिस्त्री यांचे पती, २) श्रीमती जशोदाबे अमृतभाई मेवाडा ऊर्फ कुमारी जशोदाबेन मुलचंद मिस्त्री, ३) श्रीमती मध्बेन महेंद्रभाई मिस्त्री ऊर्फ कुमारी मधुबेन मुलचंद मिस्त्री, ४) श्रीमती रिटा दीपकभाई मिस्त्री ऊर्फ कुमार्र रिटा मुलचंद मिस्त्री आणि ५) श्री. कनैयालाल मुलचंद मिस्त्री हे स्वर्गीय श्री. मुलचंद जेठाराम मिस्त्री यांचे कायदेशीर वारसदार आहेत, जे औद्योगिक युनिट क्र.००३, नितीन इंडस्ट्रीयल प्रिमायसेस कॉम्प्लेक्स को–ऑप.सोसा.लि., सुहासिनी पावसकर रोड, घरटनपाडा क्र.०१, दहिसग (पुर्व), मुंबई-४०००६८ (यापुढे सदर **औद्योगिक युनिट**) तसेच नितीन इंडस्ट्रीयल प्रिमायसेस कॉम्प्लेक्स को-ऑप.सोसा.लि. (सदर सोसायटी) द्वारे वितरीत रु.५०/- प्रत्येकी दर्शनी मुल्याचे 🕇 शेअर्सचे अनुक्रमांक १६ ते २० (दोन्ही समाविष्ट) धारक भागप्रमाणपत्र क्र.००३ (यापुढे सदर शेअर्स) (यापुढे खालील अनुसुचीत सविस्तर नमुद) सह मालक आहेत.

सदर औद्योगिक युनिट मुळत: **श्री. मुलचंद जेठाराम मिस्त्री** यांनी खरेदी व प्राप्त केले होते, यांचे ०८.०५.२००१ रोजी निधन झाले आणि **श्रीमती मणीबेन मुलचंद मिस्त्री (पत्नी)** यांचे यापुर्वीच ०६.०४.२००१ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात **१) श्रीमती विमुबेन सोमाभाई मेवाडा ऊर्फ कुमारी विमुबेन मुलचंद मिस्त्री** यांचे ०७ एप्रिल, २०२० (नाते-विवाहीत मुलगी) रोजी निधन झाले, २) श्रीमती जशोदाबेन अमृतभाई मेवाडा ऊर्फ कुमारी जशोदाबेन मुलचंद मिस्त्री (नाते-वेवाहीत मुलगी), ३) श्रीमती मधुबेन महेंद्रभाई मिस्त्री ऊर्फ कुमारी मधुबेन मुलचंद मिस्त्री (नाते-विवाहीत मुलगी), ४) श्रीमती रिटा दीपकभाई मिस्री ऊर्फ कुमारी रिटा मुलचंद मिस्री (नाते-विवाहीत मुलगी) आणि **५) श्री. कनैयालाल मुलचंद मिस्त्री** (नाते-विवाहीत मुलगा) हे हेंद्र वारसा कायद्यानुसार कायदेशीर वारसदार आहेत.

जर जर कोणा व्यक्तीस सदर औद्योगिक युनिट किंवा भागावर विक्री, तारण (तत्सम किंवा इतर प्रकारे) अदलाबदल, हस्तांतर, वारसाहक्र, भाडेपट्टा, कायदेशीर हक्र, वहिवाट, मालकी हक्र, परवाना, बक्षीस मृत्युपत्र, न्यास, वारसाहक, ताबा, अधिभार किंवा अन्य इतर वैधानिक कायदे अंतर्गत जप्ती किंवा . इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक व हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री ाराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांत** कळवावे. अन्यथा सद . औद्योगिक युनिट व सदर शेअर्स हे सर्व अधिभारापासून मुक्त आहे असे समजले जाईल आणि अशा व्यक्तींचे दावे सोडून दिले आहेत आणि/किंवा स्थिगित केले आहेत असे समजण्यात येईल मालमत्तेची अनुसुची

औद्योगिक युनिट क्र.००३, नितीन इंडस्ट्रीयल प्रिमायसेस कॉम्प्लेक्स को-ऑप.सोसा.लि., सुहासिर्न पावसकर रोड, घरटनपाडा नं.१, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८, जमीन सीटीएस क्र.२९४५ बी१ गाव दहिसर, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. आज दिनांकीत १२ एप्रिल, २०२३ कुमारी अंकिता सी. जैन

. वकील उच्च न्यायालय २७/१५६, एमएचबी कॉलनी, एस.एन. दुबे रोड, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८



सीआयएन: एल२४२४१एमएच१९८८पीएलसी०९७७८१ नोंदणीकृत कार्यालय: गोदरेज वन, पिरोजशानगर, इस्टर्न एक्सप्रेस हायवे, विक्रोळी (पूर्व), मुंबई-४०००७९, महाराष्ट्र. दूर.:0२२-२५१८८०१०, फॅक्स:0२२-२५१८८०६६,

वेबसाईट:www.godrejindsustries.com, ई-मेल:investor@godrejinds.com सूचना

फोलिओ	भागधारकांचे	भागांची	अनुक्रमांक	भाग						
नोंदणीकृत १	धारक/दावेदारांनी दुय्यम	भागप्रमाणपत्र	वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला	आहे:						
येथे सूचना	येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले/चोरीस गेले आहेत आणि									

441(4511	HITTAIKANA	गानाजा	01:39	,-1141	411-1
क्र.	नाव	संख्या	पासून	पर्यंत	प्रमाणपत्र
		(द.मु.१/-)			क्र.
	अवन एरुच पटेल नोशिर जहांगिर वाछा नरगीस सॅम तारापोरवाला	\$0	०५११२७८२१	०५११२७८५०	०४०२६९२

जर कोणा व्यक्तीस वर नमुद सदर शेअर्ससंदर्भात दावा/वर नमुद अर्जदारांच्या नावे सदर दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास कोणताही आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे दावा किंवा आक्षेप सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ (पंधरा)** दिवसांत सादर करावेत. आजच्या तारखेपासून **१५ (पंधरा)**ेदिवसांत जर कंपनीकडे सदर भागप्रमाणपत्रसंदर्भात कोणताही दावा प्राप्त न झाल्यास दुय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल. सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येत आहे की, वर नमुद प्रमाणपत्रासह कोणताही

> गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता तेजल जरीवाला

कंपनी सचिव व अनपालन अधिकारी ठिकाण: मंबर्ड दिनांक: १२ एप्रिल, २०२३ (एफसीएस ९८१७)

Notice is hereby given from that ARNICA IRIS JANGID ENCLAVE CHS Ltd., a society registered under the Maharashtra Co-operative ocieties Act, 1960 under Registration No. T.N.A./ (TNA) / HSG (TC) / 23373, date 10/10/2011 having address at Jangid Enclave, Nea MBMC Office, Kankiya Road, Mira Road (East), Thane- 401107, hereinafter referred as SAID SOCIETY) who has received through Mrs Lucy Mable Pereira an application to transfer the membership in respect of the said FLAT bearing No. IA-502, on the 5 th FLOOR of the Building and Society known as ARNICA IRIS JANGID ENCLAVE CHS Ltd. Jangid Enclave, Near MBMC Office, Kankiya Road, Mira Road (East) Thane- 401107 (hereinafter referred as the said FLAT): and application for Transfer of Shares in respect of the said Flat IA-502, bearing Share Certificate No. 86, Holding TEN Shares of Rs. 50 each from No. 851 TO 860 (hereinafter referred as SAID SHARE) in her favor. The said flat was owned by MR, ROCKY SEOUEIRA who expired on 07/11/2022 at Kandivali (West), Mumbai. The said MR. ROCKY SEQUEIRA have executed a Nomination form No. 14 Under Rule 32 of Bye Laws Maharashtra Co-operative Societies Act, 1960 and have nominated his sister Mrs. Lucy Mable Pereira to be his Nominee for the Said Shares in respect of said Flat by following due process of law. The said Mrs. Lucy Mable Pereira have applied to become Ad-hoc member of our said society in respect of the said flat hence we the Management committee of the said society do hereby invites public at large that if any person having any kind of objection in respect to the SAID SHARES of the said FLAT are requested to send full particulars of their objection in writing within 14 days from date hereof, along with necessary evidence and documents at the address mentioned below, failing which it shall be presumed that no

CHAIRMAN/SECRETARY ARNICA IRIS JANGID ENCLAVE CHS Ltd.

.... अर्जदाः

Address at Jangid Enclave, Near MBMC Office, Kankiya Road Mira Road (East), Thane- 401107. Mobile- 9892003005

#### जाहीर नोटीस

उप निबंधक, सहकारी संस्था, मुंबई यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१.

पारिजात को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि., नवी मुंबई

न्ताः– प्रशासकीय कार्यालय : पारिजात भवन, प्लॉट क्र. १८, सेक्टर - १० ए, नेरुळ (प), नवी मुंबई- ४००७०६.

	अनुक्रम	नुक्रमांक १ ते ३										
	अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	जाब देणार क्र.						
	१	श्री. बजरंग पांडुरंग सोनावणे (सह कर्जदार)	०८/०३/२०२३	केस क्र.१५८२	७४६४९९५/-	¥						
П												

सौ. वंदना अनिल काकडे ०८/०३/२०२३ केस क्र.१५८२ ७४६४९९५/-(जामिनदार - १) श्री. अजय चरण मोहिते ०८/०३/२०२३ केस क्र.१५८२ ७४६४९९५/-सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स

।।ठविण्यात आलेले आहे.परंत प्रतिवादी यांना समन्स रूज न झाल्याने व त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर गमन्स देत आहोत. उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत: जातीने **दिनांक २१/०४/२०२३ रोजी दपारी १२:०० वाजता** दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या कार्यालयात हजर रहावे

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर इजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सनावणी घेण्यात येईल. याची कपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे . वरील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल. म्हणून आज **दिनांक** ०६/०४/२०२३ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई

उप निबंधक.

PUBLIC NOTIQE

Notice is hereby given to the Public that my clients have agreed to purchase Unit No 10 admeasuring 800 sq. ft. situated on the Ground Floor of the building know as "Shlv Shakti Industrial Estate" situated at plot no. 48(part) & 191, L. B. Shastrl Marg, Ghatkopar (west), Mumbai 400 086 in Shiv Shaktl Industrial PremIses Co-operative Society Ltd., bearing Share Certificate No. 75/9 is the Registered holder of 5 shares of Rs. 50/- (Fifty only) each numbered from 46 to 50 both inclusive. Further KSHAMTA VEDPRAKASH HANDA AND RAIEEV VEDPRAKASH HANDA have misplaced pervious original document of the said Unit No.10, in "Shiv Shakti Industrial Estate", L. B. Shastri Marg, Ghatkopar (West), Mumbai 400 086.

Any person who finds the said Agreement/s OR title Documents should intimate to the undersigned and if any person, bank, Financial institution having any claim or right in respect of the said Unit by way if inheritance, share, Sale, mortgage, lease, lien, llicense, gift, possession or encumbrances howsoever or otherwise or having other Agreement/s nereby called upon to intimate to the undersigned within 15 days of publication of this notice or to the below mentioned Email of his such claims of any with all the supporting documents failing which the transaction in favour of my clients shall be completed without reference to such claim or claims. If any of such person shall be treated as waived and not binding on my clients.

Place: Mumbai Date:12/04/2023

ADV. FALGUNI D SHAH Advocale High Court falgunidshah73@gmail.com

#### जाहीर नोटीस

उप निबंधक, सहकारी संस्था, मुंबई यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१

शिकलगार सहकारी पतपेढी मर्यादित (गोवंडी)

पत्ता:- प्लॉट क्र. २४, के / ६, रोड क्रमांक ४, गीता विकास शाळेसमोर शिवाजीनगर, गोवंडी, मुंबई - ४०००४३.

.... अर्जदार

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	जाब देणार क्र.
۶	उत्तम सोनू रामपुरकर	१०/०२/२०२३	८४५	४९११९	१
२	सलीम अल्लाबक्ष शेख	१०/०२/२०२३	८४५	४९११९	2
3	माधुरी संदीप सकपाळ	१०/०२/२०२३	८४५	४९११९	3
Х	मानिक विश्वनाथ इंगळे	१०/०२/२०२३	८४६	२६३२६	१
4	कादर मोहिद्दीन थस्तगीर	१०/०२/२०२३	८४६	२६३२६	2
ξ	नंदकुमार ठाकुर राठोड	१०/०२/२०२३	787	५८५८६	१
હ	प्रदीप किशोर मेहता	१०/०२/२०२३	ሪሄሪ	५८५८६	2
۷	हैदर अली अब्दुल सत्तार शेख	१०/०२/२०२३	८४९	४४०८६	१
٩	अनवर रफीक शेख	१०/०२/२०२३	८५०	४९२६१	१
१०	इमरान खान अब्दुल मलंग	१०/०२/२०२३	८५१	३२२६१	१
११	इमरान उस्मान खान	१०/०२/२०२३	८५१	३२२६१	2

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स ठविण्यात आलेले आहे.परंतू प्रतिवादी यांना समन्स रुजु न झाल्याने व त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध समन्म देत आहोत. उपनिर्दिष्ट अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत: जातीने **दिनांक** २१/०४/२०२३ **रोजी दपारी १२:०० वाजता** दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या कार्यालयात हजर रहावे.

ु या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल म्हणून आज दिनांक ३१/०३/२०२३ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



उप निबंधक सहकारी संस्था, (परसेवा)

महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the public at large that my client MR. MOHIT JORARAM CHOUDHARY is a bonafide member of "SHREE SADICHHA CO-OP. HSG. SOC. LTD." and holds 5 fully paid up Shares bearing distinctive Nos. 1 to 5 under Share Certificate No 1 in respect of Flat No. 001 on Ground Floor, Bldg. No. 2 situated at Mandpeshwar Road Borivali (West), Mumbai: 400 092., hereinafter the said Flat and the said Shares collectively referred as "above referred Flat".

- ) M/S. VIJAY ENTERPRISE, had sold the above referred Flat to SMT. SHANTIDEVI A MISHRA under an Agreement 19th August, 1975.
- SMT. SHANTIDEVI ADHYAPRASAD MISHRA had sold the above referred Flat to SMT. BHANUMATI ISHWARDAS GANDHI under an Agreement for Sale dated 15 SMT. BHANUMATI ISHWARDAS GANDHI died on 29-04-1985 and the above referred
- Flat was transferred to her Husband MR. ISHWARDAS JAMNADAS GANDHI by Sadichha Bldg. No. 2 Ad-Hoc Committee as per Letter dated 01-07-1985 and he became the absolute owner of the said Flat in respect of above referred Flat No. 001. MR. ISHWARDAS JAMNADAS GANDHI died on 23-08-1987 and the above referred
- Flat was transferred to his Daughter in Law SMT. HARSHADA ASHOK GANDHI by Sadichha Bldg.No.2 Ad-Hoc Committee as per Letter dated 11-09-1987 and she became the absolute owner of the said Flat. SMT. HARSHADA ASHOK GANDHI had sold the above referred Flat to MR. GIRISH
- NAGJI SAVLA AND MRS. TARA GIRISH SAVLA under an Agreement for Sale dated 15<sup>th</sup> January, 1991. MR. GIRISH NAGJI SAVLA AND MRS. TARA GIRISH SAVLA had sold the above referred Flat to MR. MOHIT JORARAM CHOUDHARY under an Agreement for Sale
- dated 10th August, 2016. Whereas MR. GIRISH NAGJI SAVLA AND MRS. TARA GIRISH SAVLA have lost misplaced the above referred Agreement for Sale dated 15th January, 1991executed between The Vendor SMT. HARSHADA ASHOK GANDHI and The Purchasers MR GIRISH NAGUI SAVI A AND MRS TARA GIRISH SAVI A and matter has also been reported to the Borivali (West) Police Station under missing note No. 3289/09 on 13-07-2009 by MR. GIRISH NAGJI SAVLA.

All Persons, Banks or Financial Institution having any claim/objection with regards to the above referred lost / misplaced Original Agreement or above referred Flat No. 001 on Ground Floor, Bldg. No. 2 by way of legal heirship, ownership, tenancy or otherwise owsoever or any part thereof are hereby required to give intimation thereof alongwith documentary evidence in support thereof within 15 days from the date of Publication hereof ither by hand delivery against proper written acknowledgment of the undersigned or by egistered Post A.D. only to MRS. MANISHA M. KOTHARI ADVOCATE. 704 ⟨LAccolade, TPS-III, 6<sup>th</sup> Road, Santacruz (East), Mumbai - 400 055. In default of all such claims it shall be deemed to have been waived and my client may proceed on the basis or ne title of above said Flat free from all encumbrances.

Place: Mumbai.

MRS. MANISHA M. KOTHARI Advocate High Court

#### गोरेगाव येथील मुंबई शहर दिवाणी न्यायालय दिंडोशी व्यावसायिक दावा क्र.२७४/२०२२

तकार सादर : ११.०४.२०२२ तकार दाखल : ०६.०६.२०२२

दिवाणी प्रक्रियेचा सांकेतांक १९०८, उच्च न्यायालय कायदा २०१५ चे व्यावसायिक न्यायालय, व्यावसायिक . वेभाग व व्यावसायिक अपिलीय विभाग यांचे कलम ६ अन्वये व्यावसायिक विवादाबाबत दावा प्रकरणात

बँक ऑफ इंडिया, बँक सहकारी संस्था, बँकिंग कंपनी (उपक्रमाचे प्राप्ती व हस्तांतरण) कायदा १९७० चे जयदा ५ अंतर्गत स्थापन, मुख्य कार्यालय-स्टार हाऊस, सी-५, जी ब्लॉक, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पुर्व), मुंबई-४०००५१ आणि त्यांचे शाखा कार्यालयापैकी एक आर.एन. मार्ग शाखा, ४४, आर.एन मार्ग, बँक ऑफ इंडिया इमारत, वांद्रे पश्चिम, मुंबई-४०००५०. अधिकृत प्रतिनिधी **श्री. रणजीत कुमार** लक्ष्मणप्रसाद, वय ३७ वर्षे, वरिष्ठ व्यवस्थापक

#### विरूद्ध

?) मे. रुक्मणी दुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स, मालकीत्व संस्था, पत्ताः खोली क्र.५३५, इमारत क्र.१४, मुंबई डॉक नेबर बोर्ड कॉलनी, काळाचौकी, कॉटन ग्रीन, मुंबई-४०००३३.

२) श्री. विश्वनाथ महुप्पा खरटमोल **मे. रुक्मणी दुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स**चे मालक, वय ३३ वर्षे, भारतीय नागरिक, पत्ता: खोली क्र.५३५, इमारत क्र.१४, मुंबई डॉक लेबर बोर्ड कॉलनी, काळाचौकी, कॉटन ग्रीन, मुंबई-४०००३३. नोंद असावी की, खालील सहाय्यतेकरिता वरनामित फिर्यांदीद्वारे २८.०६.२०२३ रोजी स.११.००वा. न्यायालय

कक्ष क्र.0२ मध्ये न्यायाधिश श्रीमती व्ही.डी. डंगळे यांच्या अखत्यारीत सदर न्यायालय चालविले जाईल.

अ. असे की, प्रतिवादींनी संयुक्तपणे व वेगवेगळेपणे सदर दावा दाखल केल्याच्या तारखेपासून संपुर्ण रक्कम आणि/िकंवा मुक्ततेपर्यंत याचिकेचे प्रकरण "के" मध्ये फिर्यादींचे दावा तपशीलानुसार देय रक्कम रु.६,८६,०७४.०३ (रुपये सहा लाख शहाऐंशी हजार चौऱ्याहत्तर आणि पैसे तीन फक्त) आणि २% प्रतीवर्ष दंडात्मक व्याजासह उर्वरित मासिकासह १०.३०% प्रतिवर्ष दराने रक्कम एसआरटीओ कर्ज

- योजनेअंतर्गत सदर कर्जातील रक्कम फिर्यादींकडे जमा करावी. असे की, येथे घोषित करण्यात यावे की, नोंदणी क्र.एमएच-0१-बीटी२०३५ धारक चारचाकी (कार) **मारुती डिझायर टूर एलडीआय** या गाडीचे वैध तारणाद्वारे प्रतिभूत असलेले उपरोक्त कर्जसंदर्भात फिर्यादींचे
- देयके परतफेड करावे. असे की, न्यायालयाच्या आदेश व निर्देशनाअंतर्गत प्रतिवादींच्या मालकीची नोंदणी क्र.एमएच-०१-**बीटी२०३५** धारक चारचाकी (कार) **मारुती डिझायर टूर एलडीआय** या गाडीचे तारण करावे आणि विक्री प्रक्रिया करून फिर्यादींकडे हस्तांतरीत करावी किंवा वरील विनंती (अ) मध्ये दावा केलेले रकमेचे
- दाव्याची सुनावणी व अंतिम निकाल प्रलंबित असताना फिर्यादींना त्यांचे दावा पुर्ण करण्यासाठी किंवा निव्वळ विक्री प्रक्रियेवर आलेला खर्च आणि विक्री करण्याचे अधिकारासह दिवाणी प्रक्रियेचा सांकेतांक १९०८ चे आदेश एक्सएल नियम १ अन्वये सर्व अधिकारासह नोंदणी क्र.एमएच-०१-बीटी२०३५ धारक चारचाकी (कार) **मारुती डिझायर टूर एलडीआय** या तारण गाडीचे रिसीव्हर म्हणून योग्य व्यक्ती आणि अन्य इतर योग्य असेल त्याप्रमाणे किंवा कोर्ट रिसीव्हरची नियुक्ती करण्यात यावी.
- दाव्याची सुनावणी व अंतिम निकाल प्रलंबित असताना प्रतिवादींना स्वत: किंवा त्यांचे चाकर व प्रतिनिधी यांना नोंदणी क्र.एमएच-0१-बीटी२०३५ धारक चारचाकी (कार) मारुती डिझायर टूर एलडीआय हे वाहन असलेले जंगम मालमत्ता तसेच संपुर्ण स्थावर मालमत्तेसंदर्भात कोणतेही तृतीय पक्ष अधिकार निष्पादन आणि कोणताही व्यवहार, निवारण, हस्तांतरण करण्यापासून सदर न्यायालयाने आदेश किंवा
- हकुमनामाद्वारे रोखण्यात यावे असे की, वरील विनंती (ड) व (इ) मधील अंतरीम व अधअंतरीम सहाय्य फिर्यादींना मान्य करावे. प्रकरणाच्या स्थितीनुसार व स्वरूपानुसार अन्य इतर व पुढील सहाय्य मान्य करावे.
- दाव्याच्या शुल्काकरिता. आज दिनांक २९ मार्च, २०२३ शिक्का शहर दिवाणी न्यायालय, मुंबई
- . अनंत बी. शिंदे ॲण्ड कं. फिर्यादींचे वकील

भरणा करावे.

३११, वर्मा चेंबर, ३रा मजला, ११, होमजी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१.

अप्पर निबंधकाकरित

१. मे. रुक्मणी टर्स ॲण्ड टॅव्हल्स २) श्री. विश्वनाथ मळप्पा खरटमोल